

DSJ Keep Learning Limited

FORMERLY KNOWN AS DSJ COMMUNICATIONS LIMITED CIN: L80100MH1989PLC054329

16th November, 2025

Scrip Code: 526677

Τo,

The Manager – CRD **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Tower,

Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

SYMBOL: KEEPLEARN

The Manager

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra – Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400 051

<u>Sub: Newspaper Advertisements of Un-Audited Financial Results for the Second Quarter ended</u> 30th September 2025:

Please find enclosed herewith copies of the newspaper publications of the Un-Audited Financial Results of the Company for the second quarter ended 30th September, 2025 published in Financial Express and Mumbai Pratahkal (Regional Newspaper) dated 16th November, 2025 in terms of the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you,

Yours faithfully,

For DSJ Keep Learning Limited (Formerly known as DSJ Communications Limited)

Jaiprakash Gangwani Company Secretary & Compliance Officer

Encl.: A/a

419-A, 4th Floor, Arun Chambers, Next to AC Market, Tardeo, Mumbai - 400034

Tel:+91-8976958625 | Email: compliance@dsjkeeplearning.com | Website: dsjkeeplearning.com

Date: 14.11.2025

Place: Faridabad

No

TEJAS CARGO INDIA LIMITED

(Formerly known as Tejas Cargo India Private Limited) CIN: L60230HR2021PLC094052

Regd. Office: 3rd Floor, Tower B, Vatika Mindscape 12/3, Mathura Road, Sector-27D, NH-2, Faridabad, Faridabad, Haryana, India, 121003. Email Id: compliance.officer@tcipl.in | Tel No.: +91 129 4144812 | Website: https://www.tcipl.in/ STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED & STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR AND YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025 (INR in Lakhs)

200		Consol	idated	Standalone		
SI. No.	Particulars	Half Year End	Year ended	Half Year End	Year ended	
	MESAVOVE:	30.09.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	
1,	Total Income from Operations	30600.14	25509.17	30,587.74	25,505.05	
2.	Earnings before Interest Tax Depreciation & Amortization	4066.92	3754.09	4,060.26	3,752.78	
3.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1684.19	1168.65	1,677.53	1,167.35	
4.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1684.19	1168.65	1,677.53	1,167.35	
5.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1260.28	874.50	1,255.29	873.53	
6.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1260.28	874.50	1,255.29	873.53	
7.	Equity Share Capital (Face Value Rs. 10- each)	2,389.28	1759.28	2,389.28	1,759.28	
8.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	16,194.27	4659.92	16,189.28	4658.86	
9.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) – 1. Basic: 2. Diluted:	5.27 5.27	4.97 4.97	5.25 5.25	4.96 4.96	

The above is an extract of the detailed format of the half year ended September 30, 2025. Financial Results filled with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half year ended Un-audited Financial Results are available on the Stock Exchange website (https://www.nseindia.com/) and Company's website

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Friday. November

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

(after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit/ (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax). and Other Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve)

Earnings Per Share (for continuing and

website of the Company www.sielfinancial.com

Board of Directors ("Board") in their respective meetings held on December 13, 2024.

As shown in the Audited Balance Sheet of the

Exceptional and/ or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax

Total Income from Operations

Paid Up Equity Share Capital

discontinued operations) -

Basic

2. Diluted

Date: November 14, 2025

Star has toli bharosa has

Particulars

Total Income From Operations

Exceptional and/or Extraordinary Items)

Total Comprehensive income for the period

Reserves excluding Revaluation Reserves

Earnings Per Share (of Rs. 5/- each) Basic

Paid up Debt Capital/Outstanding Debt

Earnings Per Share (of Rs. 5/- each) Diluted

and/or Extraordinary Items)

and/or Extraordinary Items)

Net Worth

Notes

Debt Equity Ratio

held on 14th November, 2025

Place: Mumbai

Date: 15.11.2025

Capital Redemption reserve

Debenture Redemption Reserve Debt Service Coverage Ratio

comprehensive income(after tax)]

Net Profit /(loss) for the period (before Tax, Exceptional Items

Net Profit/(loss) for the period (Before Tax and after

Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional

[comprising +Profit/ (Loss) for the period (after tax) and other

Paid up Equity Share Capital (face value Rs. 5/- each)

Interest Service Coverage Ratio (Number of Times)

www.bseindia.com and on the Company's website at www.starhfl.com

Place : Indore

No.

Note:

For and on behalf of Tejas Cargo India Limited (Formerly known as Tejas Cargo India Private Limited) Chander Bindal Chairman & Managing Director

CMX HOLDINGS LIMITED

(Formerly known as SIEL FINANCIAL SERVICES LIMITED)

CIN No: L74110MP1990PLC007674

Address: Soni Mansion, 12-B, Ratlam Kothi, Indore, Madhya Pradesh, 452001 Email: sielfinancialservices@gmail.com Website: www.sielfinancial.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

(Un-Audited)

(20.75)

(20.75)

(20.75)

(20.75)

(0.18)

(0.18)

The statutory auditors have carried out the limited review of the financial results for the quarter ended September 30, 2025.

CIN: L45201MH2005PLC376046

Corresponding figures of the previous quarter/ year have been regrouped and rearranged wherever necessary.

4.50

Quarter Ended

(Un-Audited)

4.50

(7.50)

(7.50)

(7.50)

(7.50)

(0.07)

(0.07)

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarterly/ Annual Financial Results are available on www.bseindia.com and on the

b) The above financial results for the quarter ended September 30, 2025, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the

STAR HOUSING FINANCE LIMITED

E mail: compliance@starhfl.com, Contact No. 8828036610

HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025 AS PER IND AS NBFC (DIVISION III)

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

2,514.93

230.59

230.59

178.99

195.65

0.23

0.23

2.67

1.18

1.17

a) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2025 filed with

b) The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting.

c) The Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2025 are reviewed by the Statutory Auditors of the Company and are in compliance with the requirement of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

BSE Limited under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2025 is available on the website of BSE Limited at

3,948.20

10,705.93

14,654.12

d) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable.

DIN: 03221817

Half Year Ended

(Un-Audited)

21.31

0.26

0.26

0.26

0.26

(0.00)

(0.00)

For CMX HOLDINGS LIMITED

Half Year Ended

4,358.85

785.14

785.14

608.15

656.57

3,948.20

0.77

0.75

2.68

1.16

1.44

10,019,17

14,023.05

30.09.2025 30.06.2025 30.09.2024 30.09.2025 30.09.2024 31.03.2025

(Unaudited) (Unaudited)(Unaudited)(Unaudited) (Unaudited)

4,696.19

407.80

407.80

317.41

3,948.20

10,705.93

14,654.12

0.40

0.40

2.67

1.17

1.15

FOR, STAR HOUSING FINANCE LIMITED

Director & Chief Executive Officer

2,262.96

394.53

394.53

306.30

290.79

3,948.20

0,019.17

14,023.05

0.39

0.38

2.68

1.32

1.45

Kalpesh Dave

30/09/2025 | 30/06/2025 | 30/09/2024 | 30/09/2025 | 30/09/2024 | 31/03/2025

(Un-Audited)

(28.25)

(28.25)

(28.25)

(28.25)

(0.25)

(0.25)

(Formerly known as SIEL FINANCIAL SERVICES LIMITED)

9.00

(Un-Audited)

11.86

0.52

0.52

0.52

0.52

(0.00)

(0.00)

Registered office: 603, Western Edge I, Above Metro Cash & Carry, Borivali East, Mumbai 400066

Quarter Ended

2.181.25

177.20

177.20

138.41

3,948.20

10,595.04

14,543.24

0.18

0.18

2.69

1.01

1.19

(Rs. in Lakhs except EPS)

Year ended

(Audited)

20,31

(25.22)

(25.22)

(25.22)

(25.22)

(1700.63)

(0.22)

(0.22)

Dhirai Mishra

DIN - 06952296

Director

(Rs. In lakhs)

Year Ended

9,496,27

1,418.80

1,418.80

1,109.91

1,071.78

3,948.20

10,438.87

14,387.07

1.41

1.40

2.81

1.25

1.44

CIN: L17124RJ1993PLC007136

Regd. Office - Plot No. 30, Sangam Colony, Opposite VKI Road No. 14, Sikar Road Jaipur, Rajasthan - 302013 Email: gyanrtl@hotmail.com Website: www.rscltd.in Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended

September 30, 2025

RSC INTERNATIONAL LIMITED

		Quarter ended			Half Yea	Year Ended	
Sr. No.	Particulars	September 30, 2025	June 30, 2025	September 30, 2024	September 30, 2025	September 30, 2024	March 31, 2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations (net)	-	9.91	10.86	9.91	67.65	156.01
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	(1.78)	1.36	(0.06)	(0.42)	9.42	(26.10)
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	(1.78)	1.36	(1.53)	(0.42)	7.95	(25.06)
4	Total Comprehensive Income for the period	(1.78)	1.36	(1.53)	(0.42)	7.95	(25.06)
5	Paid-up Equity Share Capital-Face Value of Rs. 10	574.97	574.97	528.86	574.97	528.86	574.97
6	Other Equity (excluding Revaluation reserve) as shown in the Balance Sheet of previous year)		_	_	-	-	_
7	Basic Earning per Share (EPS) (in Rs.)	(0.03)	0.02	(0.03)	(0.01)	0.15	(0.44)
8	Diluted Earning per Share (EPS) (in Rs.)	(0.03)	0.02	(0.03)	(0.01)	0.15	(0.44)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Quarterly

Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.rscltd.in). The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 14, 2025. The Statutory auditors have carried out the limited review of the results.

Place: Mumbai Date: November 14, 2025

SHAILESH AGRAWAL MANAGING DIRECTOR (DIN:06597393)

For RSC INTERNATIONAL LIMITED

(Rs. In Lakhs except EPS)

DSJ KEEP LEARNING LIMITED

(Formerly known as DSJ Communications Limited) CIN: L80100MH1989PLC054329

Regd. Office: 419-A, Arun Chambers, 4th Floor, Tardeo, Mumbai-400034 Tel: 8976958625 Email id: compliance@dsikeeplearning.com, Website:dsjkeeplearning.com Extract of Un-audited Financial Results for the quarter and half Year ended 30th September, 2025 Rs. in Lakhs (except EPS

Sr. No.	Particulars	For Quarter Ended 30.09.2025 (Un-Audited)	For Half Year Ended 30.09.2025 (Un-Audited)	Corresponding Quarter Ended 30.09.2024 (Un-Audited)
1	Total income from operations	222.81	493.72	200.11
2	Net Profit / (Loss) for the period before Tax,	0.50	40.04	45.04
3	Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax	2.56	42.34	15.34
٥	after Exceptional and/or Extraordinary items	2.56	42.34	15.34
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	3.44	33.46	12.08
5	Total Comprehensive Income for the period			
6	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital	3.44	33.46	12.42
	(Face Value of Re. 1/- each)	1,557.12	1,557.12	1,557.12
7	Reserves (excluding Revaluation Reserves as per	,,,,,,,,,,	.,	.,,,,,,,,
	Audited Balance Sheet of previous accounting year)	-	-	-
8	Earnings Per Share (of Re. 1/-each)			
	(for continuing and discontinued Operations)-	0.00	0.00	0.00
	Basic:	0.00	0.02	0.02
	Diluted:	0.00	0.02	0.02

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Friday 14th November, 2025. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of the Company i.e. dsjkeeplearning.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com). The same can also be accessed by scanning the OR Code Provided below:

Place: Mumbai Date: 14th November, 2025 For DSJ Keep Learning Limited **Pranav Padode** Managing Director & CEO DIN: 08658387

TIERRA AGROTECH LIMITED Registered Office: 7-1-24/2/D/SF/204, Greendale, Ameerpet, Hyderabad, Telangana, India, 500016 CIN:L01119TG2013PLC090004 **EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND**

	QUARTER AND HALF YEAR	ENDED 30.0	09.2025	()	RS. IN LAKHS)		
Sr.		Consolidated					
Sr. No		QUARTER ENDED 30-9-2025 Un-Audited	QUARTER ENDED 30-9-2024 Un-Audited	HALF YEAR ENDED 30-9-2025 Un-Audited	YEAR ENDED 31-03-2025 Audited		
1	Total income	1,042.68	648.50	6258.28	6,661.72		
2	Net Profit (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(450.43)	(727.61)	295.51	(1,580.71)		
3	Net Profit before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(450.43)	(727.61)	295.51	(1,580.71)		
4	Net Profit after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(342.15)	(528.94)	198.04	(1,158.24)		
5	Total Comprehensive Income [Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]	(342.15)	(528.94)	198.04	(1,183.50)		
6	Paid up Equity Share Capital (Rs.10/- Per Equity Share)	6,559.37	6,559.37	6,559.37	6,559.37		
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year ended)				3,774.24		
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (Not Annualised): a) Basic b) Diluted	(0.53) (0.53)	(0.81) (0.81)	0.30 0.30	(1.81) (1.81)		
1) 2)	The above Financial results as recommended by the Board of Directors at its meeting held Key data relating to Standalone financial result	on 14th Nove	ember, 2025				
			Stand	lalone			
Sr. No		QUARTER ENDED 30-9-2025 Un-Audited	QUARTER ENDED 30-9-2024 Un-Audited	HALF YEAR ENDED 30-9-2025 Un-Audited	ENDED 31-03-2025		
1	Total income (Rs in Lakhs)	1 037 13	648 50	6 252 72	6 661 72		

2)) Key data relating to Standarone illiancial results of Therra Agrotech Limited is as under .									
		Standalone								
Sr. No	PARTICULARS	QUARTER ENDED 30-9-2025 Un-Audited	QUARTER ENDED 30-9-2024 Un-Audited	HALF YEAR ENDED 30-9-2025 Un-Audited	YEAR ENDED 31-03-2025 Audited					
1	Total income (Rs.in Lakhs)	1,037.13	648.50	6,252.72	6,661.72					
2	Profit before tax (Rs.in Lakhs)	(453.71)	(727.62)	292.23	(1,580.71)					
3	Profit after tax (Rs.in Lakhs)	(344.33)	(528.95)	195.85	(1,158.24)					
4	Total comprehensive income after tax (Rs.in Lakhs)	(344.33)	(528.95)	195.85	(1,183.50)					

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results field with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on company's website at https:/ /www.tierraagrotech.com/ and the stock exchange's website, www.bseindia.com/

By and on behalf of the Board

Vijay Kumar Deekonda Place: Hyderabad Whole Time Director Date: 14-11-2025 DIN:06991267

KACHCHH MINERALS LIMITED

CIN: L41001MH1981PLC024282 Reg. Office: Shop No 16, S 2nd Floor, Sej Plaza, Marve Road, Nr Nutan Vidya Mandir School, Malad West,

Mumbai - 400 064, Maharashtra, India Email Id: kachhmineral@yahoo.in Website:- https://www.kachchhminerals.in

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Board of Directors of the Company, at its Meeting held on Friday, November 14, 2025 have, inter-alia approved the unaudited financial results (standalone) of the Company, for the quarter and half year ended September 30, 2025.

The results, along with the Limited Review Report thereon, have been posted on the Company's website at https://www.kachchhminerals.in and on the website of the stock exchange where the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com. Also, it can be accessed by scanning the QR code.



For and on behalf of the Board of Directors of Kachchh Minerals Limited

Dipen Vijaykumar Shah Company Secretary & Compliance Officer

Mem No:- ACS43449

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

RESPONSE INFORMATICS LIMITED CIN: L72200TG1996PLC025871

REGISTERED OFFICE: 3rd Floor, 1-89/3/4, Raghuma Towers, Hi-Tech City Road, Madhapur, Hyderabad, Telangana-500081, Website: www.responseinformaticsltd.com

Un-audited Standalone and Consolidated Financial Results of Response Informatics Limited for the Second quarter and Half year ended on September 30, 2025 (Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015).

Un-audited Standalone and Consolidated Financial Results of Response Informatics Limited for the Second quarter and the Half year ended on September 30, 2025 can be accessed the websites of BSE Limited (www.bseindia.com) and Company at https://www.responseinformaticsltd.com/wp-content/uploads/2025/11/Upload-F-2.pdf

The same can be accessed at this QR code:

Date: November 15, 2025

Place: Hyderabad



Sd/-

Ramakrishna Prasad Makkena



Place: Mumbai

Date: November 16th, 2025

Date: November 14, 2025

Place: Mumbai

ASIAN ENERGY SERVICES LIMITED

CIN: L23200MH1992PLC318353

Regd Office: 3B, 3rd Floor, Omkar Esquare, Chunabhatti Signal, Eastern Express Highway, Sion (East), Mumbai - 400022, Maharashtra, India Tel. No.: 022-42441100; website: www.asianenergy.com

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30[™] SEPTEMBER, 2025

The Board of Directors of the company at their meeting held on Friday, 14th November, 2025, approved the unaudited financial results of the company for the quarter and half year ended 30th September, 2025.

The results are available on the stock exchange's websites i.e. www.bseindia.com & www.nseindia.com and on the Company's website viz. www.asianenergy.com The same can be accessed by scanning the Quick Response (QR) code provided below:



By order of the Board For Asian Energy Services Limited Mr. Kapil Garg **Managing Director** (DIN: 01360843)

For Response Informatics Limited

Chief Financial Officeraper.financiale

अमेरिकेत महागाईवर ब्रेक! ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय, अनेक वस्तू होणार स्वस्त

अमेरिकेत वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर टॅरिफ कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. किराणा माल, रोजच्या वापरातील खाद्यपदार्थ आणि मूलभूत गरजांच्या वस्तुंवर झालेल्या किमतींच्या वाढीमुळे लोकांत निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन ट्रम्प प्रशासनानं अनेक आयातीत खाद्यपदार्थांवरील जादा शुल्क मागे घेतले आहे. या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत अनेक वस्तूंचे दर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टम्प प्रशासनानं जाहीर केलेल्या माहितीनुसार, टोमॅटो, केळी यांसह ड्युटी हटवण्यात आली असून ही

देशातील अग्रगण्य पायाभूत

सुविधा सल्लागार कंपनीपैकी

एक असलेल्या ध्रुव कन्सल्टन्सी

सर्व्हिसेस लिमिटेडला नॅशनल

हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाकडून

एक महत्त्वाचा करार प्राप्त झाला

आहे. कर्नाटकमधील राष्ट्रीय महामार्ग

प्रकल्पांसाठी संचालन व देखभाल

टप्यात स्वतंत्र अभियंता म्हणून काम

ध्रुव कन्सल्टन्सीला NHAI कडून ८.७३ कोटींचा मोठा करार

निव्वळ नफा/(तोटा)

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) करण्यासाठी DCSL ची नियुक्ती

सवलत गुरुवारच्या मध्यरात्रीपासूनच लागू झाली आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा हा निर्णय महागाईच्या तडाख्याने त्रस्त झालेल्या ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी स्वतः लावलेल्या टॅरिफमुळे महागाई वाढत नसल्याचा दावा केला होता, मात्र किमतींच्या सततच्या वाढीनंतर परिस्थिती पालटल्याचं स्पष्ट होत आहे.

अमेरिकेतील रोजच्या गरजेच्या वस्तंच्या किमती गेल्या काही महिन्यांत वेगाने वाढल्या आहेत. सरकारी आकडेवारीत ग्राउंड बीफच्या किमती १३%, तर स्टेकच्या किमती तब्बल १७% पर्यंत वाढल्याचं नमुद आहे. केळी ७% महागली असन डझनभर खाद्यपदार्थांवरील हॅवी इम्पोर्ट टोमॅटोच्या किमतीतही १% वाढ झाली आहे. घरगुती वापरातील संपूर्ण

करण्यात आली आहे. या कराराची

किंमत जीएसटी वगळता ८.७३

कोटी असून तो ६० महिन्यांत पूर्ण

केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत,

DCSL आणि मार्क सिव्हिल

इंजिनीयरिंग सर्व्हिसेस प्रा. लि.

संयुक्तपणे NH-६६ आणि NH-७३

वरील महत्त्वाच्या पट्ट्यांचे ओ&एम

कामकाज पाहणार आहेत.

खाद्यपदार्थांच्या दरात सरासरी २.७% वाढ झाल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. या महागाईमुळे ट्रम्प प्रशासनावर निवडणुकपूर्व तणाव निर्माण झाला होता.

स्थानिक निवडणुकांत डेमोक्रॅट्सचा विजय आणि मतदारांचा असंतोष यामुळे महागाई हा निर्णायक राजकीय मुद्दा ठरला होता. त्यामुळेच लोकांचा रोष कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी व्हर्जिनिया, न्य जर्सी आणि न्ययॉर्कमधील अलीकडील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे.

सनसिटी सिंथेटिक्स लिमिटेड

(सीआयएन : L1711MH01988PLC454234) पत्ता : बी-१२९ अंसा इंडस्ट्रियल इस्टेट, साकी विहार रोड, सिकनाका जवळ, अंधेरी (ईस्ट), मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००७ ईमेल आयडी : suncitysyntheticslimited@gmail.com वेबसाइट : www.suncitysyntheticsltd.in, दूरध्वनी क्रमांक : ९२२३४००४३४

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल

	तिमाही अखेर	तिमाही अखेर	तिमाही अखेर	सहा महिने अखेर	सहा महिने अखेर	वर्ष अखेर
विवरण	30.09.2024	३०.०६.२०२५	30.09.2028	30.09.2024	30.09.2028	३१.०३.२०२५
ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	٤,٩३	29.99	48.68	२८.९२	९८.२१	११८.०८
करपूर्व सामान्य क्रियाकलापांमधून निव्वळ नफा/ (तोटा)	(४,०६)	4.64	(१८.७५)	१.७९	(३१.९१)	(४७.६८)
कर नंतरच्या सामान्य क्रियाकलापांमधून निव्वळ नफा/ (तोटा)	(¥.0E)	4.64	(૧૮.७५)	१.७९	(३१.९१)	(४७.६८)
करपूर्व कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (असाधारण वस्तूनंतर)	(४.०६)	4.24	(१८.७५)	१.७९	(३१.९१)	(५९,१३)
कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (असाधारण वस्तू नंतर)	(૪,०६)	4.64	(१८.७५)	१.७९	(३१.९१)	(५६,४४)
पेड अप इकिटी शेअर कॅपिटल (प्रति इकिटी शेअर दर्शनी मूल्य रु. १०/-)	४९४.५८	४९४.५८	४९४.९८	४९४.५८	४९४.५८	४९४.५८
राखीव निधी (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून)-	_	_	_	-	-	_
प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तृंपूर्वी) (प्रत्येकी रु. १०/-)						
मूलभूत:	(٥.٥८)	0.83	(٥.६.०)	0.08	(०.६५)	(१.२०)
सौम्य :	(0.06)	0.82	(0.\$6)	0.08	(0.६५)	(१.१४)
प्रति शेअर कमाई (असाधारण वस्तूंनंतर) (प्रत्येकी रु. १०/-)						
मूलभृत :	(0,00)	0.83	(0,86)	0.08	(0,54)	(१,१४)
सीम्य :	(0.06)	0.88	(0.36)	0.08	(०.६५)	(१,१४)

) मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यकतेनुसार पुर्वगिठत/पुनर्वगीकृत करण्यात आले आहेत.) वरील निकालांचे पुनरावलोकन लेखायरीक्षण समितीने केले आहे आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत संचालक मंडळाने त्यांना मा

समिता मिश्र डीआयएन: ००२०७९२८

ठिकाण : मुंबई तारीख : १४–११–२०२५

क्रिसडेल इंडस्ट्रीज लिमिटेड

(पूर्वीचे रेल्सन इंडिया लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L519000MH1987PLC042111

नोदणीकृत कार्यालय: एस७-१३, ७ वा मजला, बी विंग, पिनॅकल बिझीनेस पार्क, महाकाली केव्ज रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३ वेबसाइट: https://relsonindia.com ई-मेल: cs@relsonindia.com

दि. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात) (उत्पन्न प्रति शेअर वगळता)

वर्ष अखेर अर्ध वर्ष अखेर ২০.০৭.২০২৭ ২০.০৪.২০২৭ ২০.০৭.২০২৪ ২০.০৭.২০২৪ ২০.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২০.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ২৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.২০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০২৪ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১০৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.০৭.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১৫.১৫৯ ১ कार्यचलनातून एकूण उत्पन्न (१९.0९ (3.83 (१९.३७ कर पश्चात कालावधीर्का (3.54 (५.४६ (१९.0९ (3.82 (6.00) (१९.३७ (19.01 (3.89 (3.84 (१९.३७ (39.09 (6.00

निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता निच्चळ नफा तोटा (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (कर पश्चात) अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (का ए. कंपनीचे मालक (3.54) (3.88) (6.06 (१९.३७ (0.08 (0.08) प्रदानित इकिटी भाग भांडवल 884.0 १६५.० १६५.० १६५.० १६५.० १६५.० 254.0 १६५.० १६५.० (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी अन्य उत्पन्न प्रति शेअर (राखीव २४६.० ₹8€.0 उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) र

१. वरील लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय अहवाल दि. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी तिमाही च अर्ध वर्ष अखेर सभेमध्ये संचालक मंउळाद्वारे मजूर केला आहे व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दाखल केली आहे. अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bscindia com वर व कंपनीची वेबसाइटhttps://relsonindia.com वर उपलब्ध आहे.

२. वरील अहवाल लेखा समितीद्वारे पाहण्यात आला आहे व संचालक मंडळाद्वारे सभा १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयोजित केली आहे



क्रिसडेल इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वीचे रेल्सन इंडिया लिमिटेड म्हणून ज्ञात) सही/ स्वाती सहकारा

डीआयएन : ०६८०११३७

ठिकाण : मुंबई दि. १४ नोव्हेंबर, २०२५

एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांक : L23200MH1992PLC318353

नोंदणीकृत कार्यालय: ३बी, तिसरा मजला, ओंकार एस्क्वेअर, चुनाभट्टी सिग्नल, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, सायन (पूर्व), मुंबई – ४०००२२, महाराष्ट्र, भारत दुरध्वनी क्रमांक: ०२२-४२४४११००; वेबसाइट: www.asianenergy.com

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आणि अर्ध वर्षाकरिता स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

कंपनीच्या संचालक मंडळाने **शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५** रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत **३० सप्टेंबर, २०२५** रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आणि अर्ध वर्षाकरिता कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना मान्यता दिली.

हे निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे www.bseindia.com आणि www.nseindia.com तसेच कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजे www.asianenergy.com वर उपलब्ध आहेत. खालील दिलेल्या क्विक रिस्पॉन्स (OR) कोडद्वारे देखील त्याचा अभिगम घेता येईलः



संचालक मंडळाच्या आदेशानुसार एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड साठी श्री. कपिल गर्ग व्यवस्थापकीय संचालक

(DIN: 01360843)

ठिकाण : मुंबई दिनांक: १६ नोव्हेंबर, २०२५

Wardwizard

Healthcare Limited

ठिकाण: वडोदरा

तारीख: १४.११.२०२५



वॉर्डविझार्ड हेल्थकेअर लिमिटेड सीआयएन: L20237MH1985PLC034972 जीएसटी आयएन क . २४एएएसी ए४९८२ ए१ झेड५

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. १०१, पहिला मजला, श्री साई आशीर्वाद सीएचएस, घंटाळी पथ, साईबाबा मंदिराच्या वर, ठाणे (पश्चिम) - ४००६०२. गाव-नौपाडा, तहसील-ठाणे, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र

कॉपोरेट ऑफिस: ११, विंडवर्ड बिझनेस पार्क, आदिकुरा हॉस्पिटलसमोर, जेतलपूर रोड, वडोदरा, गुजरात-३९०००७.

वेबसाइट : www.ayokimercantile.com ईमेल आयडी : ayoki1985@gmail.com आमच्याशी संपर्क साधा: +९१ ६३५९१ ५८८२५

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लेखापरीक्षण न केलेल्या स्वतंत्र आर्थिक निकालांचा उतारा

कंपनीच्या संचालक मंडळाने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाही आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कंपनीच्या अन-ऑडिटेड स्टॅंडअलोन आर्थिक निकालांना मान्यता दिली. कंपनीचे अन-ऑडिटेड आर्थिक निकाल आणि त्यावरील मर्यादित पुनरावलोकन अहवाल कंपनी आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत आणि किक रिस्पॉन्स (क्यूआर) कोड स्कॅन करून देखील ते पाहता येतात.

वॉर्डविझार्ड हेल्थकेअर लिमिटेडच्या मंडळाच्या आदेशानुसार

गौरव जयंत गुप्ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०६७४१४७५



डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड

सीआयएन: L80100MH1989PLC054329

नोदणीकृत कार्यालय : ४१९-ए, अरूण चेबर्स, ४ था मजला, ताडदेव, मुंबई ४०० ०३४ दूर. क्र. ८९७६९५८६२५ ईमेल आयडी : compliance@dsjkeeplearning.com वेबसाइट : drjkee{learning.com

दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेर करिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश रु. लाखात (ईपीएस वगळता

_				1 (\$4154 4 1004)
		तिमाही	अर्ध वर्ष	संबंधित तिमाही
эт.		अखोरकरिता	अखोर	अखोरकरिता
क्र.	विवरण	३०.०९.२०२५	३०.०९.२०२५	30.09.7078
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२२२.८१	४९३.७२	२००.११
٦.	कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीच्या पूर्व कालावधीकरिता			
	निव्वळ नफा/(तोटा)	२.५६	85.38	१५.३४
₹.	अतिविशेष व/वा असामान्य बाबीपश्चात कर पूर्व कालावधीकरिता			
	निव्वळ नफा/(तोटा)	२.५६	85.38	१५.३४
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/			
	वा असामान्य बाबीपश्चात)	3.88	३३.४६	१२.०८
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता			
	(करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)			
	समाविष्ट)	3.88	३३.४६	१२.४२
ξ.	प्रदानित इकिटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी)	१५५७.१२	१५५७.१२	१५५७.१२
૭.	राखीव (गत लेखा वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंद अनुसार मूल्यांकन			
	राखीव वगळता)-	-	-	
٤.	उत्पन्न प्रतिशेअर (रु. १/- प्रत्येकी) (चालू व खांडित			
	कार्यचलनाकरिता)			
	मृलभूत	0,00	9.09	0.03
	सौम्यीकृत	0.00	0.02	0.02

सूचना : ए. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/अर्ध वर्ष वित्तीय अखेर अलेखापरीक्षित अहवाल यांच्या निष्कर्षांच्या विस्तत प्रारूपाच सारांश आहे. सदर विस्तृत वित्तीय अहवाल व सदर सारांश दि. गुरुवार, १४ नोव्हेबर, २०२५ रोजी आयोजित त्यांच्या सभेमधील संचालव मंडळाच्या लेखा समिती द्वारे मंजूर करण्यात आला आहे व पाहण्यात आला आहे. तिमाही वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट अर्थात <u>drjkee{learning.com</u> वर स्टॉक एक्सचेज वेबसाइट अर्थात बीएसई लि. <u>www.breindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लि. <u>www.nreindia.com</u> वर उपलब्ध आहे. सदर क्यूआर कोड प्रदानित केली आहे तो स्कॅन करावा

दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२५

सही/-प्रणव पादोडे संपूर्ण वेळ संचालक व सीईओ डीआयएन : ०८६५८३८७

डीएसजे कीप लर्निंग लिमिटेडकरिता

नॉद.कार्यालय: ६०३-१ मीनल को-ऑप.हौ.सो.लि., साकीविहार रोड, अंधेरी-पूर्व, मुंबई - ४००७२ भारत मिनल इंडस्ट्रिज लिमिटेड दूर.क्र.०२२: ४०७०७०७, **ई-मेल:** cmseepz@gmail.com, वेक्साईट: www.minalindustrieslimited.ir ३०,०९,२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव व एकत्रित

	अलेखापरिक्षित वित्तीय निष	(1	६.लाखा त)				
			एकमेव			एकत्रित	
अ.	वपशील	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली विमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाह
蒸		₹0.09.2024	₹0,09,२०२५	₹0.08.₹0₹४	30.09.2079	₹0.08.₹0२५	30.08.303
		अलेखापरिश्व	अलेखापरिश्वित	लेखापरिश्वित	अलेखापरिश्वित	अलेखापरिश्वित	अलेखापरिश्विर
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	१११.१६	६८५.५६	३.११	986.39	१९७०.४९	१,१००.५७
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	(११.७४)	२६.१८	(১১.४১)	(%9.56)	\$.23	२५.९३
ş	करपूर्व कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपबादात्मक आणि/किंबा विशेष साधारण बाबनंतर)	(११.७४)	२६.१८	(১১.४১)	(%%.9%)	\$.23	२५.९३
8	करानंतर काल्यवधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(११.७४)	२६.१८	(७३.१४)	(७१.२३)	-3.09	२९.२२
٩	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(११.७२)	२६.१६	(७३.३४)	(%0.%0)	१०.८६	३१.२४
ξ	इकिटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी)	३८३८.०१	१०.১६১६	३८३८.०१	१०.১६८६	३८३८.०१	३८३८.०१
e	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंद पऋकात दिल्याप्रमाणे						
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू. २/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) -						
	अ. मूळ	(٥.٥१)	०.०१	(٥.٥४)	(80.0)	80.0	0.02
	ब. सौमिकृत	(0.03)	0.08	(0.08)	(80.0)	80.0	0.03

2 🗷 :- वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेष्टुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेले त्रेमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. प्रैमासिक/वार्षिक विचीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध

दिनांकः १४.११.२०२५ ठिकाण : मुंबई

मिनल इंडस्ट्रीच लिमिटेडकरिता सही/ श्रीकांत जे. पारीख डीआयएनः ००१**१**२६४२

केसर पेट्रोप्रोडक्ट्स लिमिटेड

(सीआयएन : L232009PN1990PLC054829)

नोंदणीकृत कार्यालय : डी-७/११, एमआयडीसी लोटे परगुराम, तालूका खेड, रत्नागिरी - ४१५ ७२२. दूर. क्र. ०२३५६-२७२३३९ ईमेल आयडी : info@kesarpetroproducts.com बेबसाइट : www.kesarpetroproducts.com

दि. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

अनु.	विवरण	तिमाही अखेरकरिता अर्ध च			र्भ अखेर	वर्ष अखोर	
爽.		३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	30.09.2028	३०.०९.२०२५	30.09.2028	39.03.2020
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित
٤.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	५,०४९	५,०२०	४,९९४	१०,०६९	9,533	१८,७६१
۲.	कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	५ ९२	৬६६	385	१,३५८	६०७	१,३३
m.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपरचात)	५९२	७६६	\$84	१,३५८	६ ०७	१,३३
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	५९१	५९०	२९२	१,१८२	५०४	991
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पक्षात) व अन्य सबसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	(२७८)	२७३	२९८	(५)	२९८	(\$)
ξ.	प्रदानित शेअर भांडवल	९६७	९६७	९६७	९६७	९६७	९६।
७ .	राखीव मूल्य (गत लेखा वर्षाच्या उर्वरित ताळेबंदामध्ये राखवी वगळता)	-	-	-	-	-	१३,४२
८.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १/- प्रत्येकी) (चालू व खांडित कार्यचलनाकरिता)						
۲)	मूळ	०.६१	0.58	0.30	१.२२	0.42	१.०
२)	सौम्य	0.48	0.48	0.30	१.०१	0.42	0.6

१. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवरयकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दि. १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयोजित लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व दि. १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाद्वारे मंजूर केला आहे. वित्तीय अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या अनच्छेद १३३ अंतर्गत विहित भारतीय लेखा स्टैंडर्ड यांच्यासह तयार केलेला सदर अहवाल व विस्तृत प्रॅक्टीसेस व पॉलिसीज आहेत.

. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज सह दाखल वित्तीय अहवालाचा प्रारूप आहे संचालक मंडळाच्या आदेशान्वये व वतीने

केसर पेटोप्रोडक्टस लिमिटेडकरिता रमजान शेख डीआयएन : ०८२८६७३२

ठिकाण : मुंबई दि. १४ नोव्हेंबर, २०२५

२) सौम्य

श्रेयस इंटरमेडिएट्स लिमिटेड (सीआयएन : L24120PN1989PLC145047)

नोंदणीकृत कार्यालय : डी-२१-२४, एमआयडीसी लोटे परशुराम, तालूका खोड, रत्नागिरी ४१५ ७२२ दर, क्र. ०२३५६-२७२४७४ ईमेल आयडी : info.shrevasintermediates@gmail.com वेबसाइट : www.shrevasinermediates.co.in

दि. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अख़ोरकरिता

		अलखापसार	न्नत ।वत्ताथ अहव	तारमाचा निष्करा			
							(হ্ন. লান্ডান)
अनु.	विवरण		तिमाही अखोरकरिता		अर्ध वर्ष	іं अखेर	वर्ष अखेर
क्र.		३०.०९.२०२५ (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२५ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२५ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)
٧.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	१,०४९	६४४	१२	१,६९३	28	42
٦.	कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	(२४)	(\$%)	(५१)	(५८)	(९१)	(१५९)
₹.	कर पूर्व कालावधीकरिता (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	(२४)	(\$%)	(५१)	(५८)	(९१)	(१५९)
٧.	कर पश्चात कालावधीकरिता (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	(58)	(38)	(५१)	(५८)	(९१)	(१५९)
ч.	कालावधीकरिता एकूण अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सवसमावेशक						
	उत्पन्न (करपश्चात)	-	-	-	-	-	-
ξ.	प्रदानित इक्किटी शेअर भांडवल	७,०८५	७,०८५	७,०८५	७,०८५	७,०८५	७,०८५
b .	राखीव मूल्य (गत लेखा वर्षाच्या उर्वरित ताळेबंदामध्ये राखवी वगळता)	_	_	_	_	-	(५,८४६)
८.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)	(\$0.0)	(०.०५)	(0.0%)	(٥.٥८)	(0.१३)	(0.22)

१. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दि. १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयोजित लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व दि. १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाद्वारे मंजूर केला आहे. वित्तीय अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित भारतीय लेखा स्टॅंडर्ड यांच्यासह तयार केलेला सदर अहवाल व विस्तृत प्रॅक्टीसेस व

२. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज सह दाखल वित्तीय अहवालाचा प्रारू

संचालक मंडळाच्या आदेशान्वये व वतीने श्रेयस इंटरमेडिएट्स लिमिटेडकरित नरेश कुमार स्वार्म

संचालव

दि. १४ नोव्हेंबर, २०२५ डीआयएन : ०९५३०४८५